



व्यवस्थापन परिषदेची १२९ वी बैठक मंगळवार, दि.११ फेब्रुवारी, २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. व्ही. एल. कदम - प्रभारी प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
५)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
६)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
७)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
८)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
९)	श्री. ए. के. आवळे	सदस्य
१०)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
११)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
१२)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१३)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१४)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१५)	सीए श्रेणीक शहा - प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१६)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१७)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

#### स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले. डॉ. व्ही. एल. कदम - प्रभारी प्र-कुलगुरु यांची ही पहिलीच बैठक असल्याने यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

#### अनुपस्थिती:

प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे यांनी दुरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच प्राचार्य डॉ. एस.एस. गोरे, डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] दि. १३ डिसेंबर, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १२८ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव १३ डिसेंबर, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या १२८ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

- पान क्र. ५० वर विषय क्र. ३३ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.

पूर्वीचा ठराव
सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून श्री. वाय. एम. खेडकर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
दुरुस्त केलेला ठराव
सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून श्री. वाय. एम. खेडकर यांचे नामनिर्देशन करण्यात आले. तसेच श्री. वाय. एम. खेडकर हे विद्यापीठात सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण विभागाच्या बैठकीसाठी येतील त्या वेळी त्यांना नियमानुसार दैनिक भत्ता व प्रवास भत्ता आदा करण्यात यावा असे ठरले.

[ ०२ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा.कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून माहे दि.०१ जुलै, २०१९ ते ३१ डिसेंबर, २०१९ या कालावधीतील मा. कुलसचिव यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, कुलसचिव यांनी सादर केलेल्या विद्यापीठाच्या दि.०१ जुलै, २०१९ ते ३१ डिसेंबर, २०१९ या कालावधीतील सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांच्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उपलब्ध करण्याकरीता बेसिल या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ असणे आवश्यक आहे. पुणे, औरंगाबाद, नांदेड यासह सर्वच विद्यापीठात मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ व त्याच बरोबर कम्युनिटी रेडिओची सोय असेल तर आपल्या विद्यापीठास अनेक फायदे होऊ शकतात. नॅकसाठी आपणाला अधिक गुण मिळू शकतात. तसेच बी. व्होक (जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन) - (तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) एम.ए. मास कम्युनिकेशन (इलेक्ट्रॉनिक मिडिया) हा नवा पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच फिल्म मेकिंग, टिव्ही अँकरिंग यासारखे कौशल्यधारित अभ्यासक्रम सुरु करता येतील. त्यामुळे विद्यापीठातील या अभ्यासक्रमाची गुणवत्ता वाढेल अधिक उत्पन्न मिळेल कम्युनिटी रेडिओला इंटरनेट रेडिओत रुपांतरित करुन जिल्हाभर कायम प्रसारण करता येतील. निरंतर शिक्षण ई-कॉन्टेट साठीही विद्यापीठास याचा फायदा होईल. टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उभारण्यासंदर्भात भारत सरकारची मिनीरल्स कंपनी असलेल्या बेसिल या कंपनीने आपल्या विद्यापीठाकडे एक प्रस्ताव सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. कुलगुरु महोदयांच्या मान्यतेने सदर कंपनीस आपल्या विद्यापीठाने लेटर ऑफ इंटेट दिले होते. त्यानुसार सदर कंपनीने संपुर्ण आराखडा तयार करुन पाठविला आहे. त्याची प्रत सोबत जोडली आहे. टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ या दोन्ही कामास पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये निधी विद्यापीठ विकास निधीतून द्यावे असा ठराव दि.०६ डिसेंबर, २०१८ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठराव क्रमांक ४९ (४) अन्वये मंजूर केला आहे.

दि.१६/०१/२०२० रोजी मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या सदर ठरावाच्या अनुषंगाने बेसिल कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यास मान्यता दिली आहे.

सबब, सदरची बाब माहितीस्तव).

ठराव : सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागासाठी टेलिव्हीजन स्टुडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टुडिओ उपलब्ध करण्याकरीता बेसिल या कंपनीला कार्यारंभ आदेश देण्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] दि.१६/०१/२०२० रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: गुरुवार, दि.१६/०१/२०२० रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. शिवाजी विद्यापीठ दंडक क्रमांक १५८ (५) अन्वये सदर बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेमध्ये विचारार्थ ठेवणे आवश्यक आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव : दि.१६/०१/२०२० रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ०५ ] डॉ. ए. एच. माणिकशेटे यांची मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठामध्ये संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ हे पद भरणेकरीता विहित प्रक्रिया करून डॉ. धांडे यांना आदेश क्र. PAHSUS/Estt/A.O/२०१९/४२१३, दि. २८/०५/२०१९ अन्वये नियुक्ती आदेश देण्यात आला होता. त्यास अनुसरून डॉ. धांडे हे दि.०३/०६/२०१९ रोजी संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदावर रुजू झाले होते.

डॉ. सुहास बाळासाहेब धांडे, संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ यानी दि.०७/१०/२०१९ रोजीच्या पत्रान्वये त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाचा राजीनामा देत असल्याचे कळवून त्यांचा राजीनामा स्विकारून त्यांच्या मूळ महाविद्यालयामध्ये रुजू होणेकामी कार्यमुक्त करणेबाबत विनंती केली होती. त्यास अनुसरून मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशाला अनुसरून दि. ०८/११/२०१९ रोजीचे पत्र क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/८४८९ अन्वये डॉ. सुहास बाळासाहेब धांडे यांचा राजीनामा स्विकारून त्यांना दि. ०८/११/२०१९ रोजी कार्यालयीन वेळेनंतर संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते.

डॉ. धांडे यांच्या राजीनाम्यानंतर संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ हे पद रिक्त असल्यामुळे सदर पदाकरीता दि.०२/०१/२०२० रोजी दै. सकाळ, दै.लोकमत, University News, लोकसत्ता, महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ व विद्यापीठाच्या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली असून यांची प्रक्रिया पूर्ण होणेकरीता अंदाजे तीन ते चार महिने कालावधी लागणार होते व त्या विभागाचे दैनंदिन कामकाज करताना अडचणी येत असल्यामुळे डॉ. ए. एच. माणिकशेटे यांची नियुक्ती आदेश क्र. पुअहोसोविसो/आस्था/नि.आ./२०२०/२६७, दि.०८/०१/२०२० अन्वये दरमहा रु.३०,०००/- इतक्या एकत्रित वेतनावर मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर नियुक्ती आदेशास अनुसरून डॉ. माणिकशेटे यांनी सदर नियुक्ती स्विकारून मानसेवी अधिकारी या पदावर दि.०९/०१/२०२० रोजी मध्यान्हपूर्व रुजू झालेले आहेत.

सबब, डॉ. ए. एच. माणिकशेटे यांची मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : डॉ. ए. एच. माणिकशेटे यांची मानसेवी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[ ०६ ] प्रस्तुत विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय क्र. अध्यास-२०१९/प्र.क्र.९७/विशि-२, दि.१८/०९/२०१९ अन्वये मान्यता प्राप्त झाल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: मा. नितिन क्षिरसागर, कार्यासन अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दि. २० जुलै, २०१९ रोजीच्या पत्रान्वये संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, औरंगाबाद यांचे दि. ११/०६/२०१९ रोजीचे महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र स्थापन करण्याबाबत विनंती केल्याचे पत्र सोबत जोडून सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर संशोधन व प्रबोधन करत त्यांच्या कार्यावर प्रचार व प्रसार करण्यासाठी महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्याबाबत आवश्यक असणारी इमारत, साहित्य व त्यासाठी आवश्यक असणारा आवर्ती व अनावर्ती खर्चाबाबतचा सविस्तर अहवाल शासनास त्वरित सादर करण्याबाबत प्रस्तुत विद्यापीठास सूचित केले होते. यानुषंगाने विद्यापीठाने जा.क्र. पुअहोसोविसो/आस्था/शिक्षक/२०१९/५७०९, दि. २४/०७/२०१९ अन्वये अध्यासन केंद्राचा प्रस्ताव तयार करून शासनास सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने दि. २६/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये महात्मा बसवेश्वर यांच्या कार्याचा लेखाजोखा व संक्षिप्त माहिती शासनास पाठविण्यात आली होती.

विद्यापीठाच्या सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने दि. २२ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या पत्रान्वये प्रस्तावामधील काही त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळविले होते. या पत्राच्या अनुषंगाने मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये त्रिसदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या अहवालानुसार शासनाने कळविलेल्या त्रुटींची पूर्तता विद्यापीठाचे जा.क्र. पुअहोसोविसो/आस्था/२०१९/६६३८, दि.२८/०८/२०१९ अन्वये करण्यात आली होती.

उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शासन निर्णय क्र. अध्यास-२०१९/प्र.क्र.९७/विशि-२, दि. १८ सप्टेंबर, २०१९ अन्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षापासून महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करण्यास मान्यता प्रदान केली आहे. सदर शासन निर्णयामध्ये, सदर केंद्रामध्ये घ्यावयाच्या संशोधन कार्याबाबत मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण यांचे अध्यक्षतेखाली एक उपसमिती गठीत करून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अध्यासनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

सबब, उपरोक्त बाब माहितीस्तव).

ठराव : प्रस्तुत विद्यापीठात महात्मा बसवेश्वर यांचे अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मान्यता प्राप्त झालेला शासन निर्णय क्र. अध्यास-२०१९/प्र.क्र.९७/विशि-२, दि.१८/०९/२०१९ ची नोंद घेण्यात आली.

[ ०७ ] प्रस्तुत विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करणेकामी आस्थापना शिक्षक विभागाने दिनांक १६/०८/२०१९ रोजी सादर केलेल्या टिपणीवर मा. कुलगुरु महोदयांनी नामनिर्देशन केल्यानुसार पाच सदस्यांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीच्या बैठका दि.०३/०९/२०१९, २०/११/२०१९ व २२/११/२०१९ रोजी विद्यापीठ कार्यालयात संपन्न झाल्या. या बैठकामध्ये सदर समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा सर्वकष अभ्यास करुन अध्यासन प्रस्तावाचा मसूदा तयार करुन विद्यापीठास सादर केला आहे.

विद्यापीठात अध्यासन केंद्र स्थापन करण्यासाठी प्रथम विद्या परिषद सभेमध्ये विषय सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ३३ विद्या परिषदेचे अधिकार व कर्तव्ये (१) (यक) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद विशद केलेली आहे.

कलम ३३(१)(यक) : विभाग, महाविद्यालये, प्रशाळा, केंद्रे, उच्च शिक्षण, संशोधन व विशेषीकृत अभ्यासक्रम परिसंस्था स्थापन करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे.

परंतू, नजीकच्या काळात विद्या परिषदेची बैठक प्रस्तावित नसल्या कारणाने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचा प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव पाठविणेकामी मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून विद्या परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान करुन व्यवस्थापन परिषदेस शिफारस केली आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र प्रस्तुत विद्यापीठात सुरु करण्यासाठी गठीत समितीद्वारे तयार करण्यात आलेला प्रस्ताव महाराष्ट्र शासनास मान्यतेस्तव पाठविण्याची बाब विचारार्थ).

ठराव : प्रस्तुत विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी शासनास प्रस्ताव पाठविण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ०८ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या रिक्त पदाची जाहिरात (क्र. PAHSUS/Estt/२०२०/०३, दि.०२/०१/२०२०) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणान्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. एच. के. आवताडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ ०९ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या रिक्त पदाची जाहिरात (क्र.PAHSUS/Estt/२०२०/०२, दि.०२/०१/२०२०) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करुन संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार संचालक, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळ या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ १० ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातील अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या रिक्त पदाची जाहिरात (क्र. PAHSUS/Estt/२०२०/०१, दि.०२/०१/२०२०) विविध वर्तमानपत्रामध्ये तसेच AIU, New Delhi यांच्या University News या साप्ताहिकेत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सदरची जाहिरात विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर ही प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सदर जाहिरातीच्या अनुषंगाने विहित कार्यवाही करून अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदासाठी प्राप्त होणाऱ्या आवेदनपत्रांमधून पात्र ठरणान्या उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) मधील तरतुदीनुसार निवड समिती गठीत करावी लागणार आहे. त्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद विहित केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०५ (२) (ड) - “व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा, व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक;”

उपरोक्त तरतुदीच्या अनुषंगाने अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला एक निर्वाचित प्राचार्य किंवा अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन करावयाची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०५ (२) (ड) मधील तरतुदीनुसार अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा या पदाच्या निवड समितीवर व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी यांचे नामनिर्देशन करण्यात आले

[ ११ ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेले विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे दोन विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे दोन विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करावयाचे असून, सद्यःस्थितीत श्रीमती डॉ. ए. एस. लावंड यांचे नामनिर्देशन करण्यात आलेले आहे. त्यानुसार त्यांना जा.क्र.SUS/F&AO/२०१८-१९/११५१, दि.२६/०३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले.

तथापि, वरील संदर्भिय ठरावानुसार दि.१३ डिसेंबर, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार श्रीमती डॉ. ए. एस. लावंड हे पूर्णवेळ विभागप्रमुख नसल्याने त्यांच्या जागी विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे एका विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करण्याबाबत कळविलेले आहे.

तसेच डॉ. आर. एस. हेगडी यांना Central University of Karnataka, Kalburgi येथे सहयोगी प्राध्यापक या पदावर रुजू होण्यासाठी ०१ वर्षांचा धारणाधिकार मंजूर करून दि.३० जानेवारी, २०२० रोजी कार्यमुक्त करण्यात आलेले असून त्यामुळे रिक्त झालेल्या जागी खरेदी समितीवर नामनिर्देशन होणे आवश्यक आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९८ (२) (घ) नुसार खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने विद्यापीठ विभागाचे किंवा परिसंस्थेचे दोन विभागप्रमुखांचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ९८ (२) (घ) नुसार, खरेदी समितीवर व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशन केलेले विद्यापीठ विभागाचे किंवा विद्यापीठ परिसंस्थेचे दोन विभागप्रमुखांमधून प्रा. डॉ. आर. बी. भोसले व प्रा. डॉ. जी. एस. कांबळे यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ १२ ] Solapur-Smart City Development Corporation Ltd. फर्मसोबत संकेतस्थळ व App बनविण्यासाठीच्या करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: Solapur Smart City चे संकेतस्थळ व App बनविण्यासाठी विद्यापीठास Work order मिळाले आहे. त्याअनुषंगाने मा.कुलगुरु यांच्या दालनात मा.कुलगुरु यांच्या समवेत बैठक झाली. सदर बैठकीस विद्यापीठाचे कुलसचिव, Smart City च्या वतीने श्री.नरेंद्र काटीकर व डॉ. आर. एस. मेंते उपस्थित होते. मा. कुलगुरु यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार दि.०६/११/२०१९ रोजी Smart City च्या ऑफीसमध्ये संकेतस्थळाची माहिती घेण्याकरिता बैठक झाली. त्यानुसार संकेतस्थळाचे Template बनविलेले आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी दुसरी बैठक दि.११/१२/२०१९ रोजी झाली.

तथापि, दिलेल्या Work Order प्रमाणे व Template नुसार संकेतस्थळाचे काम सुरु करण्यापुर्वी Solapur City Development Corporation Ltd. व प्रस्तुत विद्यापीठामध्ये करार होणे आवश्यक आहे. सदरचा करारनामा विद्यापीठाचे कायदा अधिकारी यांच्याकडून तपासून घेण्यात आले असून, प्रस्तुत संकुलाच्या दि.०३/०१/२०२० रोजीच्या टिपणीन्वये सदरचा करारनामा व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांची मान्यता मिळालेली आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Solapur-Smart City Development Corporation Ltd. यांच्यासमवेत संकेतस्थळ व App बनविण्यासाठीच्या करार करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : Solapur - Smart City Development Corporation Ltd. फर्मसोबत संकेतस्थळ व App बनविण्यासाठीच्या करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १३ ] Shri Shri Infosystem या फर्मसोबत Wi-Fi Connectivity चे वार्षिक देखभाल (वस्तुसह) साठी करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.१३/१२/२०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेतील विषय क्रमांक ६ “Shri Shri Infosystem या फर्मसोबत Wi-Fi Connectivity चे वार्षिक देखभाल (वस्तुसह) करार करण्याची बाब विचारार्थ” असा होता. या बैठकीत सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुढील बैठकीमध्ये पुनःच सदर करण्यात यावा असे ठरले. सविस्तर माहिती खालीलप्रमाणे

- १) UGC कडून The Centrally Sponsored Plan Scheme of NMEICT या प्रकल्पांतर्गत Wi-Fi Connectivity साठी रु. १३,००,०००/- इतका निधी मंजूर केला होता. (F.No. १००-११/२०१६ (SU-२/WiFi) March २०१६) सदर निधीतून विद्यापीठ परिसरात Wi-Fi ची सुविधा सुरु करावयाची होती.
- २) विद्यापीठ परिसरात Wi-Fi सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाचे ई-टेंडर दि.०५/१२/२०१६ रोजी [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. तसेच सदरची जाहीरात दि.०५/१२/२०१६ रोजी लोकमत या वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती. प्राप्त झालेल्या निविदामधून खरेदी समिती व व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेनंतर दि.०६/०३/२०१७ रोजी सदर कामाची Work order हे Shri Shri Infosystems, Kolhapur या फर्मला देण्यात आले.
- ३) Shri Shri Infosystems, Kolhapur या फर्मने दि.२९/०३/२०१७ रोजी Wi-Fi चे काम पूर्ण केल्यानंतर मा. कुलगुरुनी नामनिदर्शित केलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून सदर कामाची तपासणी करून घेतली व त्यानंतर Shri Shri Infosystems, Kolhapur या फर्मला बिल आदा करण्यात आले. तसेच UGC ला Utilisation Certificate पाठविण्यात आहे.
- ४) सदर कामात वापरलेल्या वस्तूची गॅरंटी मार्च २०१८ मध्ये संपलेली होती. त्यामुळे दि.११/०९/२०१८ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठरावानुसार Shri Shri Infosystems, Kolhapur या फर्मसोबत Wi-Fi साठी एक वर्षाचा (दि.१२/०९/२०१८ ते ११/०९/२०१९) Comprehensive Annual Maintenance Contract करण्यात आला होता. हा करार दि. १२/०९/२०१९ रोजी संपुष्टात आला आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व Shri Shri Infosystems, Kolhapur यांच्यासमवेत विद्यापीठ परिसरातील Wi-Fi Connectivity बाबत तीन वर्षासाठी Comprehensive AMC (Annual Maintenance Contract) करण्याची बाब पुनःच विचारार्थ).

ठराव : Shri Shri Infosystem या फर्मसोबत Wi-Fi Connectivity चे वार्षिक देखभाल (वस्तुसह) साठी दोन माहिण्यासाठी करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तसेच ई-टेंडरची प्रक्रिया करून पुढील Comprehensive AMC (Annual Maintenance Contract) करण्याचे ठरले.

[ १४ ] Maharashtra State Innovation Society यांचे सोबत MoU चा मसुदा विचारार्थ.

(टिपणी: वरील विषयास अनुसरून Incubation Centre साठी Maharashtra State Innovation Society कडून प्रस्तुत विद्यापीठास LOI प्राप्त झाला असून सदर संस्थेकडून Grant मिळण्यासाठी Section-८ कंपनी स्थापन करण्यात आली असून, प्रस्तुत विद्यापीठ व Maharashtra State Innovation Society यांच्यामध्ये MoU करणे गरजेचे आहे. सदरचा MoU महाराष्ट्रातील सर्व Incubation Centre साठी बनविण्यात आला असून पुणे विद्यापीठ Incubation Centre व इतर Incubation Centre ने सदर MoU मान्य केल्याचे समजते. तसेच सदर MoU च्या मसुद्यावर कायदा अधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात आला असून त्यानुसार सदर MoU व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवणे आवश्यक आहे.

सबब, Maharashtra State Innovation Society यांचे सोबत MoU चा मसुदा विचारार्थ).

ठराव : Maharashtra State Innovation Society यांचे सोबत MoU च्या मसुद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १५ ] श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री. विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा.सचिव, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर, ता.पंढरपूर	श्री.विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर, ता.पंढरपूर	बी. एड्.	शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून	कायम विना अनुदानित

श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर या महाविद्यालयास शासन पत्र क्र. बीएड मान्यता २००८/(३२५/०८) मशि दि.११/०९/२००८ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २००८-०९ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरुन श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर या महाविद्यालयास शै. वर्ष २००९-१० पासून मान्यता दिलेली होती.

सदर महाविद्यालयाच्या बी. एड्. अभ्यासक्रमाच्या संलग्निकरणास शै. वर्ष २०१६-१७ पर्यंत मान्यता आहे. परंतु, खालील कारणे नमूद करुन श्री.विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै. वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याचे नमूद करुन उपरोक्त महाविद्यालय बंद करणेबाबतचा प्रस्ताव मा. सचिव, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर यांनी विद्यापीठास सादर केलेला आहे.

- १) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अति अल्प
- २) स्टाफ पगार, रोस्टरनुसार भरती प्रक्रिया तसेच विद्यापीठ फी या बाबीची पूर्तता करणे संस्थेला अडचणीचे वाटते.
- ३) शैक्षणिक साहित्य व भौतिक सुविधा यासाठी होणारा वाढता खर्च
- ४) नियुक्त स्टाफ अनुपस्थितीत

महाविद्यालय बंद करणेबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१ (३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत.



परंतु, विद्या परिषदेची बैठक दि.२०/०४/२०१७ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात बैठक लवकर आयोजित होण्याची शक्यता नव्हती. संस्थेने सदर महाविद्यालय बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि. २९/०७/२०१७ रोजी सादर केला होता. त्यामुळे सदर महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव व पुढील योग्य ती कार्यवाही करणेकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती अध्यक्ष / सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. एस. एस. गणापूर (सदस्य)
३. श्रीमती डॉ. ए. एम. रंगरेज (सदस्या)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालामध्ये स्थानिक चौकशी समितीने २ अटी घातलेल्या असून सदर अटी विद्यापीठ पत्र क्र. सोविसो/संलग्नता/२०१७/७११७, दि.२२/०९/२०१७ रोजीच्या पत्रान्वये उक्त महाविद्यालयाच्या सचिवांना कळविण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने उक्त संस्थेने श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय बंद करणेबाबतची अट क्र. १ पूर्ण करू शकत नसल्याचे कळविले आहे. सदर अहवालात समितीने श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करणेबाबत अटीच्या अधिन राहून शिफारस केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२१ (३) (४) मधील तरतूदीनुसार, महाविद्यालय बंद करण्यासाठी प्रथमतः विद्या परिषदेची व तदनंतर विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे. यास्तव श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्यासंदर्भात दि.२६/११/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र. ३७ अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केली आहे.

सबब, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव :** श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री. विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १६ ] श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. सचिव, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करणेबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर, ता. पंढरपूर	श्री. विठ्ठल एम.एड्. महाविद्यालय, वेणुनगर, ता.पंढरपूर	एम. एड्.	शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून	कायम विना अनुदानित

श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर या महाविद्यालयास शासन पत्र क्र. एम.एड् मान्यता २००८/(४१६/०८)मशि-२, दि.१५/०७/२००९ अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २००९-१० पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरुन श्री विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर या महाविद्यालयास शै. वर्ष २००९-१० पासून मान्यता दिलेली होती.

सदर महाविद्यालयाच्या एम. एड्. अभ्यासक्रमाच्या संलग्निकरणास शै. वर्ष २०१६-१७ पर्यंत मान्यता आहे. परंतु, खालील कारणे नमूद करुन श्री विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर, ता. पंढरपूर हे महाविद्यालय शै. वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याचे नमूद करुन उपरोक्त महाविद्यालय बंद करणेबाबतचा प्रस्ताव मा. सचिव, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर यांनी विद्यापीठास सादर केलेला आहे.

१. प्रवेशित विद्यार्थी नसल्याने
२. स्टाफ पगार, रोस्टरनुसार भरती प्रक्रिया, विद्यापीठ फी या बाबीची पूर्तता करणे संस्थेला अडचणीचे वाटते.
३. शैक्षणिक साहित्य व भौतिक सुविधा यासाठी होणारा वाढता खर्च
४. स्टाफ नियुक्त केलेला नाही

महाविद्यालय बंद करणेबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१ (३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत.

परंतु, विद्या परिषदेची बैठक दि. २०/०४/२०१७ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात बैठक लवकर आयोजित होण्याची शक्यता नव्हती. संस्थेने सदर महाविद्यालय बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि. २९/०७/२०१७ रोजी सादर केला होता. त्यामुळे सदर महाविद्यालय

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव व पुढील योग्य ती कार्यवाही करणेकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांच्या अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती अध्यक्ष / सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर (अध्यक्ष)
२. प्राचार्य डॉ. एस. एस. गणपूर (सदस्य)
३. श्रीमती डॉ. ए. एम. रंगरेज (सदस्या)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालामध्ये स्थानिक चौकशी समितीने २ अटी घातलेल्या असून सदर अटी विद्यापीठ पत्र क्र. सोविसो/संलग्नता/२०१७/७११६, दि.२२/०९/२०१७ रोजीच्या पत्रान्वये उक्त महाविद्यालयाच्या सचिवांना कळविण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने उक्त संस्थेने श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय बंद करणेबाबतची अट क्र. १ पूर्ण करू शकत नसल्याचे कळविले आहे. सदर अहवालात समितीने श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करणेबाबत अटीच्या अधिन राहून शिफारस केली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम १२१ (३) (४) मधील तरतूदीनुसार, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी प्रथमतः विद्या परिषदेची व तद्नंतर विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे. यास्तव श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्यासंदर्भात दि.२६/११/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र.३८ अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केली आहे.

सबब, श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव :** श्रीमान औदुंबररावजी पाटील श्री विठ्ठल स. सा. का. ग्रा. वि. ए. प्रतिष्ठान, वेणुनगर या संस्थेचे संचलित श्री. विठ्ठल एम. एड्. महाविद्यालय, वेणुनगर हे महाविद्यालय शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १७ ] सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम.सी.ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: मा. प्राचार्य, सांगोला महाविद्यालय, सांगोला यांचेकडून सदर महाविद्यालयातील एम.सी.ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे नाव	बंद करावयाचा अभ्यासक्रम	बंद करावयाचे वर्ष	अनुदानाचा प्रकार
सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ, सांगोला, जि.सोलापूर	सांगोला महाविद्यालय, सांगोला, जि.सोलापूर	एम.सी.ए.	शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून	कायम विना अनुदानित

सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम.सी.ए. या अभ्यासक्रमास शासन निर्णय क्र. एनजीसी २०१०/(२३८/१०)/मशि-४, दि.१५/०७/२०१० अन्वये महाराष्ट्र शासनाची शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेस अनुसरून एम.सी.ए. या अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०१०-११ पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतू, सदर अभ्यासक्रमास ए.आय.सी.टी.ई. नवी दिल्ली यांची मान्यता घेणे शक्य नसल्याने, संस्थेने सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील हा एम.सी.ए. अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

अभ्यासक्रम बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देऊन आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१(३) अन्वये स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्याचे अधिकार विद्या परिषदेस आहेत.

परंतू, विद्या परिषदेची बैठक दि.२१/०५/२०१९ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात लवकर आयोजित होण्याची शक्यता नसल्याने व संस्थेने सदर अभ्यासक्रम बंदचा प्रस्ताव विद्यापीठाकडे दि.२९/०७/२०१९ रोजी सादर केलेला आहे. त्यामुळे सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याची कार्यवाही विहित वेळेत होण्यास्तव पुढील योग्य ती कार्यवाही करण्याकामी महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी विद्या परिषदेच्यावतीने मा.कुलगुरु महोदय यांच्या

अधिकारात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्यापरिषदेच्या वतीने खालीलप्रमाणे स्थानिक चौकशी समिती सदस्यांचे नामनिर्देशन केलेले आहे.

१. प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी (अध्यक्ष)
२. श्री. एस. पी. बावीसकर (सदस्य)
३. डॉ. एस. सी. देशमुख (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देवून सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम.सी.ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२१ (३) (४) मधील तरतूदीनुसार, अभ्यासक्रम बंद करण्यासाठी प्रथमतः विद्या परिषदेची व तदनंतर विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे. सदर अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्यासंदर्भात दि. २६/११/२०१९ रोजीच्या विद्या परिषदेने ठराव क्र. ३६ अन्वये व्यवस्थापन परिषदेला शिफारस केली आहे.

सबब, सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्याची बाब विचारार्थ).

**ठराव :** सांगोला महाविद्यालय, सांगोला या महाविद्यालयातील एम. सी. ए. हा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १८ ] एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील शै.वर्ष २०२०-२१ पासून एम.ई. अभ्यासक्रम (इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग) बंद करण्यासंदर्भात आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची (इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन - १२०-६० व मेकॅनिकल १८०-१२०) प्रवेश क्षमता कमी करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यांचेकडून संस्थेचे संचलित एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील एम. ई. अभ्यासक्रम आणि अभियांत्रिकी प्रवेश क्षमता कमी करणे हे शै. वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नांव	महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर. ता.सांगोला, जि.सोलापूर.	एन.बी.नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव, सोलापूर.	शै.वर्ष २०२०-२१ पासून	<p><b>अभ्यासक्रम बंद करणे</b></p> <p>१) एम. ई. इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन</p> <p>२) एम. ई. मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग</p> <p>३) एम. ई. कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग</p> <p><b>प्रवेश क्षमता कमी करण्यासाठी शै.वर्ष २०२०-२१ पासून</b></p> <p>१) अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन- १२०-६०)</p> <p>२) अभियांत्रिकी (मेकॅनिकल १८०-१२०)</p>	कायम विना अनुदानित

एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील एम. ई. आणि अभियांत्रिकी प्रवेश क्षमता कमी करणे यांना ए. आय. सी. टी. ई., नवी दिल्ली व उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे खालीलप्रमाणे कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता मिळालेली होती.

संस्थेचे नांव	महाविद्यालयाचे नांव	शैक्षणिक वर्ष	बंद करावयाचा अभ्यासक्रम /	शासन निर्णय क्र. व दि.	ए.आय.सी.टी.ई. क्र. व दि.	संलग्नीकरणाचे नुतनीकरणाची शै.वर्ष पर्यंत मान्यता
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर. ता.सांगोला, जि.सोलापूर.	एन.बी.नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगांव, सोलापूर.	शै.वर्ष २०१२-१३ पासून	एम.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन- प्रवेश क्षमता- १८	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. टीईएम-२०१२/प्र.क्र.९८(भाग-१)/तांशि-४, दि.३०/०६/२०१२	ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Western/१-७१०७५७४२०/२०१२/EOA दि. १०/०५/२०१२	शै.वर्ष २०१९-२०
		शै.वर्ष २०१२-१३ पासून	एम.ई.मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग, - प्रवेश क्षमता - २४ हे अभ्यासक्रम बंद करणे	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. टीईएम-२०१२/प्र.क्र.९८(भाग-१)/ तांशि-४, दि.३०/०६/२०१२	ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Western/१-७१०७५७४२०/२०१२/EOA दि. १०/०५/२०१२	शै.वर्ष २०१८-१९
		शै.वर्ष २०१३-१४ पासून	एम.ई.कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग, -प्रवेश क्षमता-१८ हे अभ्यासक्रम बंद करणे	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. टीईएम-२०१३/प्र.क्र.१७७/तांशि-४, दि.१५/०५/२०१३	ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Western/१-१४४१०४२२१४/२०१३/EOA दि. १९/०३/२०१३	शै.वर्ष २०१९-२०
		शै.वर्ष २०१०-११ पासून	अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन-१२०-६०) प्रवेशक्षमता कमी करण्यासाठी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. टीईएम-२०१०/(१६५/१०)/तांशि-४, दि.३०/०६/२०१०	ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. West/१-२९४५२११/२०१०/New दि. १३/०६/२०१०	शै.वर्ष २०१८-१९
		शै.वर्ष २०१३-१४ पासून	अभियांत्रिकी (मेकॅनिकल १८०-१२०) प्रवेश क्षमता कमी करण्यासाठी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे निर्णय क्र. टीईएम-२०१३/प्र.क्र.१७७/ तांशि-४, दि.१५/०५/२०१३	ए.आय.सी.टी.ई., नवी दिल्ली यांचे पत्र क्र. Western/१-१४४१०४२२१४/२०१३/EOA दि. १९/०३/२०१३	शै.वर्ष २०१८-१९

उपरोक्त मान्यतेच्या अनुषंगाने व स्थानिक चौकशी समितीने एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रमाच्या प्रथम संलग्निकरणास कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता देण्यात आलेली होती.

सदर महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रमास वरीलप्रमाणे मान्यता आहे. परंतु, सदर अभ्यासक्रम संस्थेने बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे महाविद्यालयाने शै.वर्ष २०२०-२१ पासून उपरोक्त अभ्यासक्रम हे बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

महाविद्यालय, विषय / विद्याशाखा, अतिरिक्त तुकडी बंद करण्याबाबत प्राप्त प्रस्तावावर संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२१ अन्वये खालील त्रिसदस्यीय स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

- |                                 |           |
|---------------------------------|-----------|
| १. प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार | (अध्यक्ष) |
| २. प्रा. डॉ. एस. आर. गेंगजे     | (सदस्य)   |
| ३. प्रा. बी. बी. देशमुख         | (सदस्य)   |
| ४. प्रा. एल. एम. आर. जे. लोबो   | (सदस्य)   |

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केलेला आहे. सदर अहवालात समितीने महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रम हे शै.वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

ए. आय. सी. टी. ई., नवी दिल्ली यांचे नियमावलीनुसार त्यांचे प्राधिकरणांतर्गत येणारे महाविद्यालय / विषय / अभ्यासक्रम / अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशक्षमता / विद्याशाखा / अतिरिक्त तुकडी बंद करण्यासाठी संबंधित विद्यापीठाचे ना-हरकत प्रमाणपत्र ए. आय. सी. टी. ई. कडे सादर करणे महाविद्यालयास अनिवार्य आहे.



सदर ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व तद्नंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यास्तव, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रम शै. वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी विद्या परिषदेची व्यवस्थापन परिषदेला शिफारस असणे आवश्यक आहे.

तथापि, विद्या परिषदेची सभा दि.२६/११/२०१९ रोजी संपन्न झाली असून नजीकच्या काळात विद्या परिषदेची सभा लवकर होण्याची शक्यता नसल्याने व एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील उपरोक्त अभ्यासक्रम हे शै.वर्ष २०२०-२१ पासून बंद करण्यासंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील शै.वर्ष २०२०-२१ पासून एम.ई. अभ्यासक्रम (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग) बंद करण्यासंदर्भात आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन - १२०-६० व मेकॅनिकल १८०-१२०) प्रवेश क्षमता कमी करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, केगांव या महाविद्यालयातील शै.वर्ष २०२०-२१ पासून एम.ई. अभ्यासक्रम (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल (डिझाईन) इंजिनिअरींग व कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींग) बंद करण्यासंदर्भात आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन - १२०-६० व मेकॅनिकल १८०-१२०) प्रवेश क्षमता कमी करणेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्यावतीने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १९ ] सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारुन विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी मा. अधिष्ठाता, सर्व विद्याशाखेचे व सर्व शिक्षण संकुलाचे संचालक व मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांची बैठक विद्यापीठात मा. प्र-कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दि.०२/०१/२०२० रोजी सकाळी ११.३० आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार सत्रारंभ व समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यात येवून अधिष्ठाता मंडळाला शिफारस करण्यात आली. सदर समितीने तारखा निश्चित केलेल्या दि.०२/०१/२०२० रोजीच्या दुपारी १.०० वा. पार पडलेल्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली असता, ठराव क्र.०२ नुसार सर्वानुमते शिफारस करण्यात आलेली आहे.

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिकशास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुल)	२२ जून, २०२०	०३ नोव्हेंबर, २०२०	२३ नोव्हेंबर, २०२०	०१ मे, २०२१
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	२२ जून, २०२०	०३ नोव्हेंबर, २०२०	२३ नोव्हेंबर, २०२०	०१ मे, २०२१
३)	शिक्षणशास्त्र (बी.एड, बी.पीएड, एम.एम., एम.पीएड, एम.ए. एज्युकेशन इ. पदवी व पदव्युत्तर महाविद्यालये)	२२ जून, २०२०	३ नोव्हेंबर, २०२०	२३ नोव्हेंबर, २०२०	०१ मे, २०२१
४)	अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम, एम.बी.ए., एम.एस.डब्ल्यू. इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	०१ जुलै, २०२०	३० नोव्हेंबर, २०२०	०१ जानेवारी, २०२१	२२ मे, २०२१

टीप: सत्रारंभ व सत्रसमाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रारंभास सुरुवात करावी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ३३ (१) (प) नुसार प्रथम विद्या परिषदेसमोर सादर करून मान्यता घ्यावी लागते व तदनंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सदरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यास अनुसरून दि.३०/०१/२०२० रोजी टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदय यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०१९-२० ची सत्र समाप्ती दि.०१/०५/२०२० रोजी होणार आहे. दि. ०१ मे, २०२० पूर्वी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्यापीठ कायदातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेऊन सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाना कळविणे आवश्यक आहे.

उक्त बाबीला अनुसरून टिपणी दि.३०/०१/२०१९ रोजी मा.कुलगुरु महोदय यांना सादर केली असता, विद्या परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना विद्या परिषदेच्या वतीने व्यवस्थापन परिषदेला शिफारस केलेली आहे.

सबब, सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारून विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस विचाराथ).

**ठराव :** सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखा स्विकारून विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून खालील दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.४ मधील एम.एस. डब्लू. या अभ्यासक्रमाचा समावेश अ.क्र. ३ मध्ये करण्यात यावा असे ठरले.

[ २० ] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम (११७) अन्वये संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७ (१) (ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब पुनः विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७(१) अन्वये संलग्नित महाविद्यालये/मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी करणे आवश्यक आहे.

प्रस्तुत विद्यापीठातील एकूण ११९ महाविद्यालयांपैकी ४० अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) शै.वर्ष २०१५-१६ मध्ये झालेले आहे. उर्वरित विना अनुदानित महाविद्यालयांचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन आतापर्यंत झालेले नाही. अनुदानित महाविद्यालयांचेही शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन होऊनही तीन वर्षे झालेले असल्याने सर्व संलग्नित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ नुसार शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन करून घेणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ मधील तरतूद खालीलप्रमाणे आहे.

१) प्रत्येक संलग्न महाविद्यालय व मान्यताप्राप्त परिसंस्था, महाविद्यालयाचा किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेचा विद्या विषयक दर्जा व विद्या विषयक प्रशासनाचा दर्जा ठरवणे विद्यापीठाला शक्य व्हावे म्हणून विद्यापीठ निदेश देईल असे अहवाल, विवरणे व इतर तपशील सादर करील.

२) प्र-कुलगुरु, त्याने त्याबाबतीत नियुक्त केलेल्या एका किंवा अधिक समित्यांकडून प्रत्येक विद्यापीठ विभागाची किंवा परिसंस्थेची, संलग्न महाविद्यालयाची किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेची, प्रत्येक तीन वर्षातून किमान एकदा तपासणी करण्याची व्यवस्था करील आणि त्या समित्यांमध्ये पुढील सदस्यांचा समावेश असेल:-

(क) संबंधित विद्याशाखेचा अधिष्ठाता - अध्यक्ष;

(ख) विद्या परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात येईल अशी, विद्यापीठाशी अथवा त्याच्या अधिकारितेतील कोणत्याही संलग्न महाविद्यालयाशी किंवा मान्यताप्राप्त परिसंस्थेशी संबंधित नसलेली एक तज्ज्ञ व्यक्ती

(ग) व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती

(घ) अधिसभेकडून नामनिर्देशित करण्यात यावयाची एक तज्ज्ञ व्यक्ती :

परंतू, अशा समितीवरील कोणताही सदस्य संबंधित महाविद्यालय किंवा परिसंस्थेच्या व्यवस्थापनाशी संबंधित नसेल, अन्वये समिती गठीत करावी लागेल.

विद्यापीठ संलग्नित ४० इतक्या अनुदानित व ६९ इतक्या विनाअनुदानित महाविद्यालयाकरिता अंदाजे १० इतक्या समिती गठित कराव्या लागतील.

सबब ११७ (२) नुसार समिती गठित करण्यास्तव.

(ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेकडून

आपल्या विद्यापीठाच्या परीक्षेत्रात १०८ महाविद्यालये आहेत. एकाच समितीला सदरच्या महाविद्यालयाचे प्रशासकीय मूल्यमापन करणे शक्य होत नाही. त्यामुळे किमान १० समित्या गठित कराव्या लागतील. याकरिता व्यवस्थापन परिषदेची बैठक दिनांक १३/१२/२०१९ रोजी झाली. त्यानंतर ठराव क्र.२४ नुसार सदरचा विषय सविस्तर माहितीसह पुढील बैठकीमध्ये पुनश्च: सादर करण्यात यावा असे ठरले.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ कलम ११७ अन्वये संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७ (१) (ग) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब पुनश्च: विचारार्थ).

**ठराव :** महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम, २०१६ कलम (११७) अन्वये संलग्नित महाविद्यालये / मान्यताप्राप्त परिसंस्था यांची प्रत्येक तीन वर्षातून एकदा तपासणी (शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन) करण्यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या समितीवर कलम ११७ (१) (ग) अन्वये खालील व्यवस्थापन परिषद सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

१. प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे
२. प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे
३. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील
४. डॉ. बी. एन. आदटराव

[ २१ ] मा.प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर यांच्या पत्रास अनुसरून पत्र क्र. १) SC/२०१९-२०/६३५, पत्र क्र.२) SC/१९-२०/६४७, पत्र क्र. ३) SC/१९-२०/६४८ दि.१४/११/२०१९ Governing Body वर नामनिर्देशन झाल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: उपरोक्त पत्रान्वये मा. प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर या महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०१९-२० ते २०२८-२९ या दहा वर्षाकरीता स्वायत्त दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यास अनुसरून स्वायत्त महाविद्यालयास Governing Body साठी एक नामनिर्देशन होण्याबाबत महाविद्यालयाने विनंती केली आहे.

उपरोक्त बाबत University Grants Commissions (Government of Autonomous Status Upon College and meshes for maintenance of Standard in Autonomous college) regulations, २०१८ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद नमुद केली आहे.

महाविद्यालयीन स्वायत्त स्तरावरील प्राधिकरणांच्या सदस्यांच्या नामनिर्देशनास्तव करिता महाविद्यालयांच्या विनंतीचा विचार करता, उपरोक्त सद्यःस्थितीत व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद यांची बैठक प्रस्तावित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये १३. ३. (A) चे नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी केले आहे.

१३.३ GOVERNING BODY:

Sr.No	University Nominee	Nomination by the University
1	1 Member	Prin. Dr. S. V. Koti Walchand College of Arts & Science, Solapur

सबब, मा.प्राचार्य, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर यांच्या पत्रास अनुसरून पत्र क्र. १) SC/२०१९-२०/६३५, पत्र क्रं.२) SC/१९-२०/६४७, पत्र क्र. ३) SC/१९-२०/६४८, दि.१४/११/२०१९ Governing Body वर नामनिर्देशन झाल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ २२ ] श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला आहे.

महाराष्ट्र शासनाने दि.१९/०१/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील अकृषि विद्यापीठाने त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाने / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करण्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केले आहे. सदरील शासन निर्णयात खालीलप्रमाणे मुद्दे नमूद केले आहेत.

- १) विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारित कार्यरत असणाऱ्या व उत्कृष्ट उच्च शैक्षणिक सेवा देणाऱ्या १०% महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत कार्यवाही करावी.
- २) विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील जी महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभागास स्वायत्तता (Autonomy) प्रदान करण्याच्या दृष्टीने सक्षम आहेत, अशा महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभागांना उद्युक्त करून त्या शिक्षण संस्थांचे प्रस्ताव विद्यापीठ स्तरावरून सर्व निकषांची तपासणी करून विद्यापीठ प्राधिकरणाच्या मान्यतेने आवश्यक ते प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावे.
- ३) महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार विद्यापीठांना त्यांच्या परिणियम अद्यावत केले नसल्यास सदर परिणियम विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार प्रथम विद्यापीठांचे परिणियम अद्यावत करण्याबाबतची कार्यवाही करावी.
- ४) विद्यापीठांनी त्यांच्या अखत्यारितील उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालये / संस्था / विद्यापीठ विभाग यांना स्वायत्तता देण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मा.राज्यपाल तथा कुलपती यांना सादर करावा.

तसेच दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ रोजीच्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हा कायदा दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणला असून त्यातील कलम १२२ (१) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

स्वायत्तता दर्जा मिळविण्यासाठी, विद्यापीठ विभाग किंवा परिसंस्था, संलग्न महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संस्था यांना विद्यापीठाकडे अर्ज करता येईल. विद्या परिषदेच्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेस, शिफारशीस स्वायत्तता दर्जा प्रदान करण्यासाठी विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.

उपरोल्लेखित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२२ (१) प्रमाणेची तरतूद विचारात घेता, श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्ताव विद्या परिषदेच्या ४० व्या बैठकीमध्ये सादर केलेला होता. त्यास अनुसरून ठराव क्र.४०, दि.२६/११/२०१९ अन्वये श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळविण्याकरिता प्राप्त झालेला प्रस्ताव स्विकारून व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : श्री. ऐलक पन्नलाल दिगंबर जैन पाठशाळा संचलित, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर या महाविद्यालयाकडून स्वायत्त दर्जा मिळण्याकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावासंदर्भात विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ २३ ] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३६ (१) नुसार खालील प्रमाणे तरतूद आहे.

वार्षिक अहवाल स्विकारणे आणि ते अधिसभेकडे पाठविणे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १५ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

१)	डॉ. महेंद्र कदम	-	अध्यक्ष
२)	डॉ. प्रकाश थोरात	-	उपाध्यक्ष
३)	डॉ. दीपक ननवरे	-	सदस्य
४)	डॉ. सुहास पुजारी	-	सदस्य
५)	डॉ. राजीवकुमार मेंते	-	सदस्य
६)	श्री. लक्ष्मण कदम	-	सदस्य-सचिव

उक्त समितीने महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व प्रशासकीय विभागाकडून मागवून घेतलेल्या माहितीवर एकत्रित विचार करून वेळोवेळी अहवाल समितीच्या बैठका आयोजित करून सदरचा मराठी व इंग्रजी भाषेतील अहवाल (पुस्तक स्वरूपात) तयार करून अधिष्ठाता मंडळाच्या दि. ०२ जानेवारी, २०२० रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. ९(१) नुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १५ वा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे सादर करण्याची शिफारस केलेली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशी नंतर सदरच्या अहवालास अधिसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३६(१) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे.

कलम १३६ (१)	अधिष्ठाता मंडळ, प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठ, त्याच्या अधिकारितेतील महाविद्यालये व परिसंस्था यांचे प्रशासनिक, विद्याविषयक संशोधन व विकासविषयक व अन्य कार्यक्रम समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल तयार करील व तो विचारार्थ व्यवस्थापन परिषदेला सादर करील. व्यवस्थापन परिषदेकडून मिळालेल्या वार्षिक अहवालावर अधिसभा चर्चा करील व तो मान्य करील. अधिसभेने मान्य केलेला असा अहवाल, कुलपती व राज्य शासन यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एका वर्षाच्या आत सादर करण्यात येईल.
-------------	---

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८ -१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[ २४ ] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक / सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३६(१) तरतूदीनुसार, विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १५ वा वार्षिक अहवाल मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला असून, सदर अहवाल अधिष्ठाता मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

सदरचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १५ वा मराठी व इंग्रजी वार्षिक अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा १५ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एका सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक / सी. डी. स्वरूपात) तयार केलेला १५ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने अॅड. श्रीमती एन. एस. मंकणी यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[ २५ ] B.Voc. Automobile Servicing, Diploma in Refrigeration and Air Conditioning, Diploma in Software Development या कोर्सचा अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर कोर्सच्या परीक्षेसाठी आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: B.Voc. Automobile Servicing, Diploma in Refrigeration and Air Conditioning, Diploma in Software Development या कोर्सचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून सुरु करण्यात आलेला आहे. सदर कोर्सचा अभ्यासक्रम हा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथे सुरु करण्यात आलेला आहे.

यापूर्वी Three Year B. Voc. Integrated Course in Food Processing and Management हा अभ्यासक्रम पदवी अंतर्गत येत असून पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षांसाठी परीक्षा शुल्क हे रु.७५०/- (Theory Paper रु. ५००/- व Practical Paper रु. २५०/-) निश्चित करण्यात आलेले असून त्याची प्रत सोबत जोडली आहे. त्या आधारे B.Voc. Automobile Servicing, Diploma in Refrigeration and Air Conditioning, Diploma in Software Development या कोर्सचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून सुरु करण्यात आलेला आहे. सदर कोर्सचा अभ्यासक्रम हा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, पंढरपूर येथे सुरु करण्यात आलेला आहे. या कोर्सच्या अभ्यासक्रमाकरीता परीक्षा शुल्क हे रु. ७५०/- (Theory Paper रु.५००/- व Practical Paper रु.२५०/-) अशी आकारणी करण्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ कलम ४८ (२) मधील तरतूदीनुसार तातडीची असल्याने मा.कुलगुरु महोदयांनी दिलेली मान्यता परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केलेली आहे.

सबब, B.Voc. Automobile Servicing, Diploma in Refrigeration and Air Conditioning, Diploma in Software Development या कोर्सचा अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर कोर्सच्या परीक्षेसाठी आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव : B.Voc. Automobile Servicing, Diploma in Refrigeration and Air Conditioning, Diploma in Software Development या कोर्सचा अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आलेला असल्याने सदर कोर्सच्या परीक्षेसाठी आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क, परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली शिफारस स्वीकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ २६ ] भौतिकशास्त्र संकुलाकडील शिक्षकांना Consultancy Charges घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: भौतिकशास्त्र संकुलाकडील शिक्षकांना DST, SERB, DAE-BRNS, CSIR, RUSA इत्यादी संस्थाकडून संशोधनासाठी अनुदान मिळालेले आहेत. सदर मिळालेल्या अनुदानातून संशोधनासाठी उपयुक्त उपकरणे खरेदी केलेली आहेत. सदरील उपकरणाचा वापर म्हणजेच काही Measurements करून घेण्यासाठी बाहेरची विद्यापीठ/संस्थाची विनंती असते, व तसेच काही वेळा ते करूनही दिले जातात. परंतु त्याचे मेन्टेनन्स व त्याचबरोबर त्याकरीता आवश्यक असणारे रसायने, गॅस इ. खरेदी करावे लागतात. संशोधन प्रकल्प पूर्ण झाले नंतर ते प्रकल्प प्रमुखांना त्याचा खर्च करणे शक्य नसते. त्यामुळे सदर उपकरणाचा वापर करण्याकरीता विद्यापीठ बाहेरील संस्थेच्या शिक्षक / विद्यार्थी यांच्याकडून Consultancy Charges मधून खालीलप्रमाणे हिस्सा मंजूर करण्याकरीता भौतिकशास्त्र संकुलाकडील शिक्षक यांना एकूण १००% पैकी ८०% हिस्सा व २०% हिस्सा विद्यापीठाला देणे योग्य राहिल.

सबब, भौतिकशास्त्र संकुलाकडील शिक्षकांना Consultancy Charges घेण्याची बाब विचारार्थ).

ठराव : विद्यापीठातील सर्व संकुलाच्या शिक्षकांना Consultancy Charges खालील टक्केवारीप्रमाणे घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

तपशील	शिक्षकांना	विद्यापीठास
केवळ बौद्धिक Counsultancy साठी	८०%	२०%
विद्यापीठ पायाभूत सुविधांचा वापर केल्यास	५०%	५०%

[ २७ ] पीएच.डी. शोधप्रबंध परिक्षण, Viva-Voce च्या मानधन देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.१९/०९/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषद ठराव क्र.११ (१९) चर्चेदरम्यान पीएच.डी. शोधप्रबंध परिक्षण करण्याकरिता मानधनात वाढ करण्याची बाब चर्चेली होती. त्यानुसार अंतर्गत परिक्षक (महाराष्ट्रातील परिक्षक व संशोधन मार्गदर्शक) व बहिःस्थ परिक्षक यांना रु.२,०००/- इतके मानधन देण्याचे ठरले. त्याचबरोबर पीएच.डी. मौखिक परिक्षेवेळी बहिःस्थ परिक्षक, अध्यक्ष व संशोधन मार्गदर्शक यांना रु.१,०००/- इतके मानधन देण्याचा ठराव झाला असताना देखील Ph.D. Cell कडील अधिकारी हे सदरची बाब परिक्षेसंबंधी आहे, आम्हाला माहिती नाही, याप्रमाणे मानधन देता येणार नाही असे सांगितले आहे. त्यामुळे ठरावामध्ये स्पष्टता दिसून येत नाही. त्याअनुषंगाने आगामी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेमध्ये Ph.D. प्रबंध मानधनाबाबत व मौखिक परिक्षेवेळी देण्यात येणाऱ्या मानधनाबाबत सुधारित ठराव खालीलप्रमाणे करणे योग्य राहिल.

- १) Ph.D. प्रबंध परिक्षण बहिःस्थ व अंतर्गत परिक्षक (संशोधक मार्गदर्शक व महाराष्ट्रातील परिक्षक) रु.२,०००/-
- २) Ph.D. मौखिक परिक्षेवेळी देण्यात येणारे मानधन (अध्यक्ष, मार्गदर्शक व परिक्षक) - रु.१,०००/-

सबब, पीएच.डी. शोधप्रबंध परिक्षण, Viva-Voce च्या मानधन देण्याची बाब विचारार्थ).

ठराव : पीएच. डी. शोधप्रबंध परिक्षण, Viva-Voce चे मानधन खालीलप्रमाणे देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) Ph. D. प्रबंध परिक्षण बहिःस्थ व अंतर्गत परिक्षक (संशोधक मार्गदर्शक) ₹२,०००/- (प्रत्येकी).
- २) Ph. D. मौखिक परिक्षेवेळी देण्यात येणारे मानधन (अध्यक्ष, मार्गदर्शक व परिक्षक) ₹१,०००/- (प्रत्येकी).

[ २८ ] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा Annual Quality Assurance Report (AQAR) नॅक बेंगलोर यांना पाठविल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा Annual Quality Assurance Report (AQAR) चे कामकाज प्रा. डॉ. आर. एस. हेगडी, संचालक, नॅक-आयक्युएसी यांनी पूर्ण करुन अंतिम AQAR या विभागाकडे सादर केला आहे. सदर AQAR Report ची Word फाईलमधील सॉफ्टकॉपी Track ID व विद्यापीठाच्या नावासह MHUNGN11268 SOLAPUR UNIVERSITY SOLAPUR.doc तयार करुन naac.aqar@gmail.com या ई-मेलवर पाठवणे आवश्यक आहे.

तथापि, मा. कुलगुरु महोदयांनी सदर AQAR Report स्वीकारुन तो naac.aqar@gmail.com या ई-मेलवर पाठवण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा Annual Quality Assurance Report (AQAR) नॅक बेंगलोर यांना पाठविल्याची बाब माहितीस्तव).

ठराव : शैक्षणिक वर्ष २०१८-१९ चा Annual Quality Assurance Report (AQAR) नॅक बेंगलोर यांना पाठविल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[ २९ ] संचालक, सर्व संकुले यांना NAAC च्या आयोजनाच्या निमित्ताने NAAC ची पिअर टीमची भेट होईपर्यंत (Recurring Work or Non Recurring Work) खर्चाची मर्यादा दरपत्रके न मागविता खर्च करण्याची अनुमती रु.५,०००/- वरुन रु.२५,०००/- इतकी करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: आगामी काळात सप्टेंबर २०२० च्या दरम्यान NAAC ची पिअर टीम विद्यापीठास भेट देणार आहे.

सद्य:स्थितीमध्ये विद्यापीठातील सर्व संकुलांचे संचालक यांना कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्याच्या उद्देशाने दरपत्रके न मागविता रु.५,०००/- इतक्या रकमेपर्यंत खर्च करण्याची अनुमती आहे व त्यापुढील खरेदी ही केंद्रीय खरेदी विभागाकडून करुन घेण्याविषयी कार्यालयीन आदेश आहेत. NAAC च्या तयारीच्या दृष्टीकोनातून संकुलांतर्गत कार्यालयीन खरेदी, प्रयोगशाळेमधील दुरुस्ती, बागेची दुरुस्ती, विद्यार्थ्यांच्या सोईसाठी अध्यापनवर्गातील खरेदी, संकुलांतर्गत विद्यार्थ्यांसाठीची सुचनेचे / सुविचारांचे व इतर अध्यापनांचे फलक लावणे, संकुलामधील इतर वर्गातील व प्रयोगशाळेमधील दुरुस्तीची कामे व अनुषंगिक कामे इ. विविध प्रकारच्या कामाकरिता आवश्यक खर्च करावा लागतो. या सगळ्या कामकाजासाठी येणार खर्च हा रु.५,०००/- पेक्षा जास्त असू शकतो. प्रत्येक वेळेस केंद्रीय खरेदी विभागाच्या कार्यालयीन प्रक्रियेप्रमाणे खरेदी करण्याकरिता बराचसा वेळ लागतो. त्यामुळे NAAC च्या तयारीकरिता आवश्यक ती खरेदी थेट बाजारपेठेतून दरपत्रके न मागविता घेणे उचित होईल व वेळेची बचत होईल, असे वाटते.

प्रस्तुत विद्यापीठातील सर्व संकुलांचे संचालक यांना NAAC च्या आयोजनाच्या दृष्टीकोनातून वरील प्रमाणे आवश्यक तो खर्च करण्यासाठी NAAC ची कामे होईपर्यंत (Recurring Work or Non Recurring Work) खर्चाची मर्यादा दरपत्रके न मागविता खर्च करण्याची अनुमती रु.५,०००/- वरुन रु. २५,०००/- इतकी करण्याकरिता सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे.

सबब, संचालक, सर्व संकुले यांना NAAC च्या आयोजनाच्या निमित्ताने NAAC ची पिअर टीमची भेट होईपर्यंत (Recurring Work or Non Recurring Work) खर्चाची मर्यादा दरपत्रके न मागविता खर्च करण्याची अनुमती रु.५,०००/- वरुन रु.२५,०००/- इतकी करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : संचालक, सर्व संकुले यांना NAAC च्या आयोजनाच्या निमित्ताने NAAC ची पिअर टीमची भेट होईपर्यंत (Recurring Work or Non Recurring Work) खर्चाची मर्यादा ₹५,०००/- वरुन ₹२५,०००/- इतकी करण्यास तसेच संकुलस्तरावर दरपत्रके मागवून विद्यापीठाच्या प्रचलीत नियमानुसार खरेदीची प्रक्रिया करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३० ] परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी.ए.ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समिती गठित करण्यात आलेली होती. सदर समितीने अहवाल सादर केलेला होता. दि.०६/११/२०१९ रोजी परीक्षेचे मानधन वाढविण्याबाबत नेमलेल्या समितीने CAP Cordinator आणि परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जादा एक महिन्याचे मुळ वेतन आणि इतर मानधन दुरुस्त्यानुसार सदर समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ.

(टिपणी: दि.०६/११/२०१९ रोजी दुपारी ०२.३० वा. परीक्षेचे मानधन वाढविण्याबाबत नेमलेल्या समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत खालील विषयावर चर्चा होवून स्पष्टीकरण देण्यात आले. या बैठकीस परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक व वित्त व लेखा अधिकारी यांना निमंत्रित म्हणून बोलविण्यात आले होते.

- १) CAP Coordinator यांना शिफारस करण्यात आलेले प्रतिदिन मानधन रु.४५०/- ऐवजी रु.८००/- इतके देण्यात यावे.
- २) परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जादा एक महिन्याचे मुळ वेतन हे अधिकच्या जादा कामाच्या मेहतानाच्या व्यतिरिक्त आहे.
- ३) परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे एक महिन्याचे मुळ वेतन याचा अर्थ मुळ वेतन व ग्रेड पे एकत्र करून देण्यात यावे.
- ४) परीक्षा विभागात काम करणारा कर्मचारी याचा अर्थ ज्याने एका शैक्षणिक वर्षात किमान आठ महिने काम केलेला कर्मचारी असा आहे.
- ५) वरील क्र.४ नुसार परीक्षा विभागात काम करणारे कर्मचारीचे देय असणारे जादाचे मुळ वेतन हे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून लागू असून माहे जून २०१९ रोजी ज्या कर्मचाऱ्यांचे काम क्र. ४ नुसार पूर्ण आहे त्या सर्वांना लागू राहिल.
- ६) वरील क्र.२ ते ५ साठी होणारा सर्व खर्च विशेष तरतुदीखाली नव्याने अंदाजपत्रकीय शिर्षक तयार करून खर्ची टाकण्याची कार्यवाही वित्त व लेखा विभागाने करावी.
- ७) मुळ अहवालातील अॅपेन्डीक्स C च्या टेबल मधील शेवटच्या दोन कॉलम मधील शिर्षक ही अनुक्रमे Marks 50 and below व Marks 51 and above असे वाचण्यात यावीत.

परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समिती गठित करण्यात आलेली होती. सदर समितीने अहवाल सादर केलेला होता. दि.०६/११/२०१९ रोजी परीक्षेचे मानधन वाढविण्याबाबत नेमलेल्या समितीने CAP Cordinator आणि परीक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे जादा एक महिन्याचे मुळ वेतन आणि इतर मानधन दुरुस्त्यानुसार सदर समितीने सादर केलेला अहवाल विचारार्थ).

ठराव : परीक्षा विभागातील विविध कामासंदर्भात डी. ए. ऐवजी स्वतंत्र भत्ता व मानधनात वाढ देण्याबाबत समितीने सादर केलेल्या अहवालातील अ.क्र.१ व ७ स्विकारून, अ.क्र.२ ते ६ अमान्य करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[ ३१(१) ] दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: दि.०७/०२/२०२० रोजीच्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे. सदर कार्यवृत्तांतास General Statutes No.S.324 नुसार व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव).

ठराव : दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या खरेदी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३१(२) ] दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव.

(टिपणी: दि.०७/०२/२०२० रोजीच्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सोबत जोडला आहे. सदर कार्यवृत्तांतास General Statutes No.S.324 नुसार व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव).

ठराव : दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या वित्त व लेखा समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३१(३) ] व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या सत्यशोधन पडताळणी समितीचा दि.१५/११/२०१९ रोजीचा प्राप्त अहवाल विचारार्थ.

(टिपणी: परीक्षा प्रमाद समितीने त्यांच्या दि.२५/०२/२०१९ रोजीच्या पत्राद्वारे व्यवस्थापन परिषद सदस्या कु. अश्विनी चव्हाण यांनी परीक्षा प्रमाद समितीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्याच्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेने सत्यता पडताळणी समिती गठीत केली होती.

- |                              |   |         |
|------------------------------|---|---------|
| १) प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील | - | अध्यक्ष |
| २) डॉ. एच. के. आवताडे        | - | सदस्य   |
| ३) डॉ. बी. पी. रोंगे         | - | सदस्य   |
| ४) डॉ. बी. एन. आदटराव        | - | सदस्य   |
| ५) श्रीमती एन. एस. मंकणी     | - | सदस्या  |

उपरोक्त समितीच्या दि.०७/१०/२०१९, २३/१०/२०१९, १३/११/२०१९ व १५/११/२०१९ अशा एकूण चार बैठका झालेल्या आहेत. त्या समितीचा अहवाल संबंधित परिशिष्टांसह व समितीच्या बैठकांची इतिवृत्त प्राप्त झालेली आहेत.

सबब, व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या सत्यशोधन पडताळणी समितीचा दि. १५/११/२०१९ रोजीचा प्राप्त अहवाल विचारार्थ).

ठराव : व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या सत्यशोधन पडताळणी समितीचा दि.१५/११/२०१९ रोजी प्राप्त अहवालास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ३१(४) ] सन २०१९-२० चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चा मुळ अर्थसंकल्पाची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १३३(१) नुसार प्रस्तुत विद्यापीठाचे सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चा मूळ अर्थसंकल्प तयार करण्याकरिता समान लेखा संहिता कलम २.१२ (i) नुसार उपसमिती मा.कुलगुरु यांचे मान्यतेने खालील प्रमाणे करण्यात आली होती.

अ.क्र.	सदस्यांचे नांव	पद
१	प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील	अध्यक्ष
२	प्रा. डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
३	डॉ. डी. डी. कुलकर्णी	सदस्य
४	सीए श्रेणिक शाह	सदस्य सचिव

उपरोक्त उपसमितीने दि.२३/०१/२०१९ ते ३१/०१/२०१९ रोजी पर्यंत सर्व विभाग व संकुलप्रमुख यांच्यासमवेत बैठक घेऊन अर्थसंकल्पीय मसुद्यावर सविस्तर चर्चा केली. तसेच मागील तीन वर्षांची व चालू वर्षातील प्रत्यक्ष जमा-खर्च तसेच पुढील वर्षातील होणारी जमा व खर्चाचे नियोजन व उपलब्ध निधी इत्यादीचा आढावा घेऊन सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पाचा मसूदा तयार करुन वित्त व लेखा समितीच्या दि.०७/०२/२०२० रोजी झालेल्या बैठकीसमोर विषय क्र.२ नुसार सादर केला असता, त्यावर सर्वकष चर्चा होऊन त्यानुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आला.

ठराव १ सन २०१९-२० चा सुधारीत अर्थसंकल्प व सन २०२०-२१ चा मुळ अर्थसंकल्प दुरुस्तीसह व्यवस्थापन परिषदेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

सबब, विद्यापीठाचा सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास वित्त व लेखा समितीने केलेली मान्यतेची शिफारस स्विकारुन व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव : विद्यापीठाचा सन २०१९-२० चा सुधारित अर्थसंकल्प व सन २०२०-२१ च्या मूळ अर्थसंकल्पास वित्त व लेखा समितीने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते दुरुस्तीसह अधिसभेस शिफारस करण्यात आली.

[ ३१(५) ] दि.०७/०२/२०२० रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.  
(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरिता  
दि.०७/०२/२०२० रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली  
होती.

विद्यापीठ परिनियम S. 339 (f) नुसार दि.०७/०२/२०२० रोजीच्या इमारत व  
बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.०७/०२/२०२० रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा  
इतिवृत्तांत विचारार्थ).

ठराव : दि.०७/०२/२०२० रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांतास  
सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने सर्वांचे आभार मानून बैठक संपल्याचे कुलसचिव  
यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद